

नागपूर महानगरपालिका, नागपूर

(जनसंपर्क विभाग)

प्रसिद्धी पत्रक

ता. 4 डिसेंबर २०१३

शहरातील सहा विधानसभा क्षेत्रात मनपाच्या एक इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरु होणार

शिक्षण समितीचा निर्णय : सभापती प्रा.दिलीप दिवे यांची माहिती

नागपूर,ता.4. शहरातील सहाही विधानसभा क्षेत्रात नागपूर महानगरपालिकेच्या प्रत्येकी एक इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरु करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण समिती सभापती प्रा.दिलीप दिवे यांनी दिली. बुधवारी (ता.4) शिक्षण समितीची बैठक मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात आयोजित करण्यात आली.

यावेळी समिती उपसभापती प्रमोद तभाने, समिती सदस्य रिता मुळे, प्रणिता शहाणे, हर्षला साबळे, मोहम्मद ईब्राहिम तौफिक अहमद, उपायुक्त राजेश मोहिते, शिक्षणाधिकारी प्रिती मिश्रीकोटकर, क्रीडाधिकारी पियुष अंबुलकर, सहायक शिक्षणाधिकारी कुसुम चापलेकर प्रामुख्याने उपस्थित होते. नागपूर महानगरपालिका व आकांक्षा फाऊंडेशन यांच्या सहकार्याने शहरातील सहाही विधानसभा क्षेत्रात प्रत्येकी एक अशा सहा शाळा इंग्रजी माध्यमातून सुरु करण्यात येणार आहे. आकांक्षा फाऊंडेशनच्या माध्यमातून मनपाच्या सहाही शाळा अद्ययावत करण्यात येणार आहे. पुणे मनपा, पिंपरी चिंचवड मनपा, मुंबई आणि नवी मुंबई मनपाच्या धर्तीवर आता नागपूर महानगरपालिकेच्या शाळा अद्ययावत करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण समिती सभापती दिलीप दिवे यांनी दिली.

स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून मनपा शाळेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना सैनिकी प्रशिक्षण देण्याबाबत बैठकीमध्ये चर्चा झाली. विद्यार्थी सुरक्षा विमा योजनेसंदर्भात मनपाचे स्वतंत्र धोरण तयार करण्याच्या ठरावाला बैठकीमध्ये मंजूरी देण्यात आली. या योजनेअंतर्गत मनपा शाळेतील विद्यार्थी दुर्घट आजारी पडल्यास त्याला विम्याची रक्कम देण्यात येणार आहे किंवा दुर्दैवाने विद्यार्थी मृत पावल्यास त्याचा पालकांना निधी देण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी प्रिती मिश्रीकोटकर यांनी दिली. मनपा शाळेतील विद्यार्थ्यांना दप्तर देण्याच्या प्रस्तावाला मंजूरी प्रदान करण्यात आली. याबाबतचे धोरण तयार करून लवकरात लवकर समितीपुढे सादर करावे, असे निर्देश सभापती दिलीप दिवे यांनी दिले. मनपा शाळेत गणित व्याख्याता हे पद रिक्त आहे. युडीसी संवर्गातून रोस्टरनुसार शिक्षकांच्या आलेल्या अर्जावर पद भरण्याच्या प्रस्तावाबाबत बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली. मनपा द्वारे शालेय विद्यार्थ्यांना द्वितीय गणवेश दिला की नाही याचा आढावा सभापती दिलीप दिवे यांनी शाळा निरीक्षकांमार्फत घेतला. 550 व्या गुरूनानक जयंतीनिमित्त काही स्वयंसेवी संस्थेमार्फत मनपा विद्यार्थ्यांना जोडे देण्यात आले. आतापर्यंत 3500 विद्यार्थ्यांना जोडे देण्यात आले आहे. एकूण 12000 विद्यार्थ्यांना जोडे देणार असल्याचे शिक्षणाधिकारी प्रिती मिश्रीकोटकर यांनी सांगितले. या सर्व स्वयंसेवी संस्थांना अभिनंदनांचे पत्र पाठवावे, असे निर्देश सभापती दिलीप दिवे यांनी दिले. या संस्थांचा अभिनंदनाचा ठराव बैठकीत पारित झाला. मनपा शाळेतील मुख्याधापक व शिक्षकांचा पगार हा बायोमॅट्रिकद्वारे जोडण्यात येणार असल्याचा ठराव

बैठकीमध्ये पारित करण्यात आला. गौरव डोमले यांनी बायोमॅट्रिकमशीन्सचा तीन महिन्यांचा अहवाल
बैठकीत सादर केला.